

२

**नगर परिषद, मुरुम**  
**मुख्याधिकारी यांजकडून**  
**जाहिर सूचना**

जा.क्र./नपन/सामान्य प्रशासन/व.शि/३२५/०३/०२/२०२५ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने महत्वाच्या सेवा व्यापक लोकहिताच्या दृष्टीने लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित करण्याबाबत नगरविकास विभागाकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-०९२२/प्र.क्र.३२, दिनांक ०९ जानेवारी, २०२४ या शासन निर्णयान्वये शासनाने निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे अधिसूचित केलेल्या लोकसेवा व अन्य बाबींचा तपशील नागरिकांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने तसा तपशील प्रसिध्द करणेबाबत मा. उप आयुक्त, न.प.प्रशासन संचालनालय यांचेकडील परिपत्रक नपप्रस/का ०८/DUTD/RTS/२०२३/५६६२, दि. १७/१०/२०२३ वरील परित्रकान्वये सुचित करण्यात आले आहे. या अनुषंगाने मुरुम नगरपरिषदेच्या अधिसूचित करण्यात आलेल्या सेवाबाबतच्या तपशील दर्शविणारे विवरणपत्र यासोबत जोडले असून सदर विवरणपत्र पुढील प्रमाणे आहे.

**विवरण पत्र-एक**

| अ.क्र. | लोकसेवांची सूची                                                | आवश्यक कागदपत्र                                                                                                   | फी                                  | नियतकाल मर्यादा | पदनिर्देशक अधिकारी                                                                | प्रथम अपीलीय अधिकारी | द्वितीय अपीलीय प्राधिकारी |
|--------|----------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------|-----------------|-----------------------------------------------------------------------------------|----------------------|---------------------------|
| १      | जन्म प्रमाणपत्र देणे                                           | विहित नमुन्यातील अर्ज                                                                                             | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस          | जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख) | कार्यालयीन अधिक्षक   | मुख्याधिकारी              |
| २      | मृत्यु प्रमाणपत्र देणे                                         | विहित नमुन्यातील अर्ज                                                                                             | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस          | जन्म व मृत्यु नोंदणी अधिनियम १९६९ अन्वये प्राधिकृत अधिकारी (संबंधित विभाग प्रमुख) | कार्यालयीन अधिक्षक   | मुख्याधिकारी              |
| ३      | मालमत्ता कर उतारा देणे                                         | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                                          | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस          | संबंधित विभाग प्रमुख                                                              | कार्यालयीन अधिक्षक   | मुख्याधिकारी              |
| ४      | थकबाकी नसल्याचा दाखला देणे                                     | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                                          | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस          | संबंधित विभाग प्रमुख                                                              | कार्यालयीन अधिक्षक   | मुख्याधिकारी              |
| ५      | अ) दस्तावेजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला<br>३. दस्तऐवजाची प्रत (खरेदी खत/बक्षिस पत्र/वाटणीपत्र व इतर) | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस         | संबंधित विभाग प्रमुख                                                              | कार्यालयीन अधिक्षक   | मुख्याधिकारी              |
| ६      | ब) वारसा हक्काने हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे                | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला<br>३. वारसा हक्क प्रमाणपत्र                                  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस         | संबंधित विभाग प्रमुख                                                              | कार्यालयीन अधिक्षक   | मुध्याधिकारी              |
| ७      | नव्याने कर आकारणी                                              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. भोगवटा प्रमाणपत्र                                                                  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस         | कर निरीक्षक                                                                       | कार्यालयीन अधिक्षक   | मुध्याधिकारी              |

|    |                                         |                                                                                                                                                                      |                                     |         |                      |                    |              |
|----|-----------------------------------------|----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------|---------|----------------------|--------------------|--------------|
| ८  | पुनःकर आकारणी                           | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                             | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ९  | कराची मागणी पत्र तयार करणे              | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                             | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस  | कर निरीक्षक          | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| १० | कर माफी मिळणे                           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ७ दिवस  | कर निरीक्षक          | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ११ | स्वयं मुल्यांकन                         | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                                                                                             | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| १२ | आक्षेप नोंदविणे                         | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| १३ | उप विभागामध्ये मालमत्ता विभाजन          | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे (खरेदी खत, वाटणी पत्र, बक्षीस पत्र इत्यादी)                                       | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| १४ | रहिवास नसलेल्या मालमत्ता करात सुट मिळणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| १५ | मालमत्ता पाडणे व पुनः बांधणी कर आकारणी  | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कर निरीक्षक          | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| १६ | झोन दाखला                               | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. ७/१२ उतारा/सिटी सर्व्हे उतारा<br>३. मोजणी नकाशा/सिटी सर्व्हे उतारा                                                                    | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ७ दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| १७ | भाग नकाशा देणे                          | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. ७/१२ उतारा/सिटी सर्व्हे उतारा<br>३. मोजणी नकाशा/सिटी सर्व्हे उतारा                                                                    | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३ दिवस  | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| १८ | बांधकाम परवाना देणे                     | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. वास्तुविशारदाचा दाखला<br>३. मालकी हक्काची कागदपत्रे<br>४. बांधकाम आराखडा नकाशा ५ प्रती<br>५. मोजणी नकाशा<br>६. मंजूर रेखांकनातील प्रत | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ६० दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |

|    |                                                           |                                                                                                                         |                                        |         |                      |                    |              |
|----|-----------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------|---------|----------------------|--------------------|--------------|
| १९ | जोते प्रमाणपत्र                                           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र                                                               | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २० | भोगवटा प्रमाणपत्र                                         | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र<br>३. घरमालक/वास्तुविशारद यांचे<br>पुर्णत्वाचे स्वयंघोषणापत्र | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ३० दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २१ | व्यापार/ व्यवसाय<br>साठा करण्यासाठी<br>ना-हरकत प्रमाणपत्र | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज                                                                                            | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ७ दिवस  | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २२ | मंडपासाठी ना-<br>हरकत प्रमाणपत्र                          | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज<br>२. रस्ता पुनःस्थापन करार                                                                | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | ७ दिवस  | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २३ | नवीन परवाना<br>मिळणे                                      | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा<br>प्रमाणपत्र                                                | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २४ | परवान्याचे<br>नुतनीकरण                                    | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा<br>प्रमाणपत्र                                                | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २५ | परवाना हस्तांतरण                                          | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा<br>प्रमाणपत्र                                                | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २६ | परवाना दुय्यम प्रत                                        | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा<br>प्रमाणपत्र                                                | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २७ | परवाना/धारक भागीदारा<br>चे नाव बदलणे                      | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा<br>प्रमाणपत्र                                                    | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २८ | भागीदाराच्या संख्येत<br>बदल (वाढ/कमी)                     | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज                                                                                            | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| २९ | कालबाह्य परवानासाठी<br>नुतनीकरण सुचना                     | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा<br>प्रमाणपत्र                                                | नगरपालिका स्तरावर<br>निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |

|    |                                                                                |                                                                                                                                                                                                                                                                                       |                                     |         |                                                          |                    |              |
|----|--------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------|---------|----------------------------------------------------------|--------------------|--------------|
| ३० | व्यवसायाचे नाव बदलणे                                                           | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र                                                                                                                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक                                             | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ३१ | व्यवसाय बदलणे                                                                  | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज<br>२. कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र                                                                                                                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक                                             | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ३२ | परवाना रद्द करणे                                                               | १. योग्य प्रकारे भरलेले अर्ज                                                                                                                                                                                                                                                          | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | वरिष्ठ लिपिक                                             | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ३३ | जलनिःसारण जोडणी देणे                                                           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. जागा मालकी कागदपत्रे<br>३. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                                                                                                       | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा जलनिःसारण (पाणी पुरवठा विभाग) | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ३४ | रस्त्यावरील खड्डे बुजविणे                                                      | १. पुराव्यासह अर्ज उदा. जीओ टॅग केलेली फोटो इत्यादी                                                                                                                                                                                                                                   | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ५ दिवस  | संबंधित विभाग प्रमुख                                     | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ३५ | रस्ता खोदाई परवाना देणे नवीन परवाना व नुतनीकरण                                 | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र<br>३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                            | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३० दिवस | स्थापत्य अभियंता                                         | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ३६ | राज्याचा खाद्य परवान्याकरीता नागरीक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे. | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र<br>३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे<br>४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ३० दिवस | स्वच्छता निरीक्षक                                        | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |

|    |                                                                                                                                                                             |                                                                                                                                                                                                                                                                                     |                                                          |         |                     |                                     |                                      |
|----|-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------|---------|---------------------|-------------------------------------|--------------------------------------|
| ३७ | खाद्य नोंदणी प्रमाणपत्राकरीता मागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे                                                                           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित म.न.पा.ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र<br>३. ज्या इमारतीत सदर आस्थापना/ कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे<br>४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                      | ३० दिवस | स्वच्छता निरीक्षक   | कार्यालयीन अधिक्षक                  | मुख्याधिकारी                         |
| ३८ | पाणी उपसा करण्यासाठी केंद्रीय भुजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधीत विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्रा करीता नागरीक स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपब्धता प्रमाणपत्र देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित नगरपालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र<br>३. ना हरकत प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जल पुनर्भरण करणेबाबतचे प्रतिज्ञापत्र.<br>४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे         | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                      | ३० दिवस | पाणी पुरवठा अभियंता | कार्यालयीन अधिक्षक                  | मुख्याधिकारी                         |
| ३९ | लॉजिंग हाऊस परवाना देणे (मिळकत विभाग)                                                                                                                                       | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                                                              | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |
| ४० | लॉजिंग हाऊस परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग)                                                                                                                          | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                                                              | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |
| ४१ | मंगल कार्यालय /सभागृह वगैरे परवाना देणे (मिळकत विभाग)                                                                                                                       | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                                                              | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |
| ४२ | मंगल कार्यालय /सभागृह वगैरे परवान्याचे नुतनीकरण करणे (मिळकत विभाग)                                                                                                          | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                                                                              | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | ३० दिवस | मुख्याधिकारी        | जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) | विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन) |

|    |                                                                                                                        |                                                                                                                                                                                                                        |                                                                                                                                          |                                                                                       |                      |                                                                    |                                                                           |
|----|------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------------------|----------------------|--------------------------------------------------------------------|---------------------------------------------------------------------------|
| ४३ | भूमीगत दूर संचार वाहिनी (ऑप्टिकल फायबर केबल) टाकण्याकरिता परवानगी देणे                                                 | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण 2021/C.R.242/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील Schedule-III नुसार आवश्यक कागदपत्रे<br>३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे | २. नगरविकास विभाग शासन निर्णय क्र. संकीर्ण 2021/C.R.242/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील Schedule-IV नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क | शासन निर्णय क्र. संकीर्ण 2021/C.R. 242/UD-20 दि. १९/१२/२०२२ मधील तरतुदी नुसार ६० दिवस | मुख्याधिकारी         | जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय दूर संचार समिती | प्रधान सचीव माहिती तंत्रज्ञान विभाग व अध्यक्ष राज्यस्तरीय दूर संचार समिती |
| ४४ | महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण आणि संवर्धन अधिनियम १९७५ मधील कलम ८ मधील तरतुदीनुसार वृक्ष तोडने परवानगी देणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                                                                                      | ४५ दिवस                                                                               | संबंधित विभाग प्रमुख | मुख्याधिकारी                                                       | संबंधित नियोजन प्राधिकरणाकडील वृक्ष प्राधिकरण                             |
| ४५ | गटावरील झाकणे सुस्थित ठेवणे                                                                                            | १. पुराव्यासह अर्ज उदा.जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी                                                                                                                                                                     | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                                                                                      | ५ दिवस                                                                                | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक                                                 | मुख्याधिकारी                                                              |
| ४६ | शहरात स्वच्छता ठेवणे                                                                                                   | १. पुराव्यासह अर्ज उदा.जीओ टॅग केलेले फोटो इत्यादी                                                                                                                                                                     | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                                                                                      | १ दिवस                                                                                | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक                                                 | मुख्याधिकारी                                                              |
| ४७ | जाहिरात परवाना/आकाशचिन्ह परवाना (Signange License) नवीन परवाना व नुतनीकरण                                              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र                                                                                                                                  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                                                                                      | १५ दिवस                                                                               | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक                                                 | मुख्याधिकारी                                                              |
| ४८ | सिनेमा चित्रीकरण परवाना व परवाना नुतनीकरण                                                                              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र                                                                                                                                  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                                                                                      | १५ दिवस                                                                               | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक                                                 | मुख्याधिकारी                                                              |
| ४९ | व्यवसाय परवाना स्वयं-नुतनीकरण                                                                                          | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. संबंधित न.प./न.प.ची कोणतीही थकबाकी नसल्याचा प्रमाणपत्र                                                                                                                                  | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                                                                                      | १५ दिवस                                                                               | वरिष्ठ लिपिक         | कार्यालयीन अधिक्षक                                                 | मुख्याधिकारी                                                              |
| ५० | फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र देणे                                                                                        | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शासन वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे                                                                                                                                 | शासनाचे सुचना नुसार स्थानिक स्तरावर निश्चित केलेले शुल्क                                                                                 | १५ दिवस                                                                               | मुख्याधिकारी         | जिल्हा सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)                                | विभागीय सह आयुक्त (नगरपरिषद प्रशासन)                                      |

|    |                                           |                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      |                                                                      |         |                      |                    |              |
|----|-------------------------------------------|--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------|----------------------------------------------------------------------|---------|----------------------|--------------------|--------------|
| ५१ | मोबाईल टॉवर परवाना                        | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. माहिती तंत्रज्ञान यांनी दिलेला परवाना<br>३. संबंधित इमारतीच्या मालकी हक्काचा पुरावा<br>४. वैध भाडेकरारनामा<br>५. स्थळाचा नकाशा (१:१००)<br>६. ज्या इमारतीवर टॉवर उभारायचा आहे त्याचा वैध भोगवटा प्रमाणपत्र<br>७. संबंधित इमारतीच्या/जमीनीच्या मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र<br>८. सक्षम प्राधिका-याचे अग्निशामन ना-हरकत दाखला<br>९. समक्ष प्राधिका-याचे संरचनात्मक स्थिरता प्रमाणपत्र<br>१०. पर्यावरण विभागाची ना-हरकत<br>११. संबंधित नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-देय प्रमाणपत्र<br>१२. शासन वेळोवेळी निश्चित करेल असे इतर आवश्यक परवाने/दस्ताऐवज | शासनाने विहित केलेले व नगरपरिषद/नगर पंचायत स्तरावर निश्चित केलेले दर | ६० दिवस | बांधकाम अभियंता      | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ५२ | नवीन नळ जोडणी                             | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. जागा मालकी कागदपत्रे<br>३. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                  | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ५३ | मालकी हक्कात बदल करणे                     | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. जागा मालकी कागदपत्रे<br>३. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                      | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                  | ०७ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ५४ | नळ जोडणी आकारामध्ये बदल करणे              | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                  | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ५५ | तात्पुरते/कायमस्वरूपी नळ जोडणी खंडीत करणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                  | ०७ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ५६ | पुनः जोडणी करणे                           | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर                                  | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |

|    |                             |                                                                                             |                                     |         |                      |                    |              |
|----|-----------------------------|---------------------------------------------------------------------------------------------|-------------------------------------|---------|----------------------|--------------------|--------------|
| ५७ | वापरामध्ये बदल करणे         | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                        | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ५८ | पाणी देयक तयार करणे         | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                    | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ५९ | प्लंबर परवाना               | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. थकबाकी नसल्याचा दाखला                                        | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ६० | प्लंबर परवाना नुतनीकरण करणे | १. विहित नमुन्यातील अर्ज<br>२. शैक्षणिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र<br>३. थकबाकी नसल्याचा दाखला | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | १५ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ६१ | ना दुरुस्त मिटर तक्रार करणे | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                    | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ०७ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ६२ | अनाधिकृत नळ जोडणी तक्रार    | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                    | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ०७ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ६३ | पाण्याची दबाव क्षमता तक्रार | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                    | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |
| ६४ | पाण्याची गुणवत्ता तक्रार    | १. विहित नमुन्यातील अर्ज                                                                    | नगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर | ०३ दिवस | संबंधित विभाग प्रमुख | कार्यालयीन अधिक्षक | मुख्याधिकारी |

टिप :- शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.

दिनांक ०३/०२/२०२५

ठिकाण: मुरुम

(सचिन भुजबळ)  
मुख्याधिकारी  
नगर परिषद मुरुम